

Expo Gas Containers Limited Expo House, 150 Sheriff Devji Street, Mumbai – 400 003, India Tel.: +91 22 6131 9600 /Fax: +91 22 2340 1635 Website: <u>www.expogas.com</u> CIN NO: L40200MH1982PLC027837

March 01st, 2024

The Manager (Listing) BSE Limited PhirozeJeejeebhoy Towers Dalal Street, Fort Mumbai 400 001

Dear Sir/Madam,

Scrip No. 526614

Subject: Newspaper Advertisement of Notice of Extra-Ordinary general Meeting of The Company

Please find enclosed herewith the newspaper advertisement of Notice of the Extra Ordinary General Meeting of **Expo Gas Containers Limited**, published in the following newspapers dated 01st March 2024

1. English Daily: Free Press dated 01st March 2024 page no.12

2. Regional Language (Marathi) Daily:-"Nav Shakti" Mumbai dated 01st March 2024 page no.12

Please acknowledge and suitably disseminate to all concerned.

Thanking You,

Yours faithfully, For Expo Gas Containers limited

Hasanain S Mewawala Managing Director DIN:- 00125472

Encl. As above



IDAY | MARCH 1, 2024 UBLIC NOTICE

March 12, 2024

March 27, 2024

| 12 | | | THE FRE | E PRESS JOURNAL www.freepressjournal.in M | JMBAI FRIDAY MARCH 1, 2024 |
|--|--|--|--|---|---|
| POSSESSION NOTICE | | PUBLIC NOTICE | PUBLIC NOTICE | PUBLIC NOTICE | PUBLIC NOTICE |
| (For Immovable Property) Whereas, | | 1. Tushar Mehta | Public Notice is hereby given that | Notice is hereby given to the public at large that our Client is negotiating with Mr. Milind Ganpatrao Mhatre and Mr.Abhay Ganpatrao Mhatre, the sole surviving legal heirs of Late | My client Mr. Tanmai Rastogi had entered into MOU dated 03/02/2024 with Ayesha |
| The undersigned being the Authorized Officer of INDIABULLS HO | | Sole Proprietor of Mehta Surgical 28, Mehta & Vora Chamber, 2nd Floor, Office No.41/42, Babu Ganu Road, | Original sale agreement between | Sitabai Ganpatrao Mhatre ("Owners") for acquiring all the right, title, interest and entitlements | Da Costa Khokhar for purchase of her flat |
| LIMITED (CIN : L65922DL2005PLC136029) under the Se Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security | | Mumbai- 400002. | (1) Shri Hukum chand Motilal Maheshwari(2) Devilal Khimraj | of the Owners with respect to the property described in the Schedule hereunder written ("the said Property") on ownership basis. We are issuing this public notice at the instruction of our | i.e. Flat No. 1101, 11th Floor, A Wing, |
| and in exercise of powers conferred under Section 13 (12) read v | with Rule 3 of the | And at 601/502, Panchvati Building, Tilak Vidyalaya Marg, Vile parle (East), | Jain and Mrs. Rose Netto in | Client as a part of the investigation of title of the Owners to the said Property. | Casuarina Building, Evershine Greens Co-op. Hsg. Society Ltd., New Link Road, |
| Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued Demand Notice calling upon the Borrower(s) SANDEEP KHILARE ALIAS SAN | | Mumbai- 400057. And also at 202, Pentagon, 2nd Floor, Western Express Highway, Near Bisleri | respect of Shop No. 2 belonging to Mrs. Rose Netto on the Ground | All persons and/or entities including inter-alia any bank and/or financial institution and/or authority having any right, title, benefit, interest, share, claim or demand of whatsoever nature in | Oshiwara, Andheri (West), Mumbai - 400 |
| KHILARE AND SUREKHA SANDEEP KHILARE to repay the amo | ount mentioned in | Factory, Andheri (East), Mumbai- 400099Debtor No.1 | Floor Arvind Nagar, Twin Building | respect of the said Property or any part/s thereof, by way of sale, transfer, exchange, lease, | 053. A sum of Rs. 2,00,000/- was given as token. My client has terminated the |
| the Notice being Rs. 6,62,168.86/- (Rupees Six Lakh Sixty Two Hundred Sixty Eight and Paise Eighty Six Only) against Lo | | 2. Yogesh Mehta | (5), Co-op. Housing Society Ltd., | sub-lease, assignment, mortgage, charge, lien, inheritance, bequest, succession, gift, maintenance, easement, trust, tenancy, sub-tenancy, leave and license, care-taker basis, | MOU dated 03/02/2024. The owner of the |
| HHLVSH00427032 as on 08.12.2023 and interest thereon within date of receipt of the said Notice. | | Sole Proprietor of Medicare Enterprise 601/502, Panchvati Building, Tilak Vidyalaya Marg, Vile Parle (East), Mumbai- 400057 | on Plot bearing C. S. No. 5983 (pt) 5993, 5994 & 5998 (Pt) of Kole | occupation, possession, family arrangement / settlement, decree or order of any Court of Law, | flat is not returning the token. The public |
| The Borrower(s) having failed to repay the amount, Notice is he | ereby given to the | And at 202, Pentagon, 2nd Floor, Western Express Highway, Near Bisleri Factory, | Kalyan, at Kalina, Santa Cruz (E), | contracts / agreements, or otherwise howsoever, are hereby required to make the same known in writing, along with documentary evidence, to the undersigned within 14 (fourteen) days from | are requested not to deal with the said flat. Dated this 29/02/2024 |
| Borrower(s) and the public in general that the undersigned has Possession of the property described herein below in exercise of | s taken Symbolic | Andheri (East), Mumbai- 400099Debtor No.2 | Mumbai-400029 area is 224 sq.ft. has been Lost/misplaced and | the date hereof, failing which such right, title, benefit, interest, share, claim and / or demand of | Sd/- |
| on him under Sub-Section (4) of Section 13 of the Act read with Rule | | Geeta T. Mehta 601/502, Panchvati Building, Tilak Vidyalaya Marg, Vile Parle (East), Mumbai- 400057. | same is not traceable despite | whatever nature, if any, shall be deemed to have been waived and / or abandoned and no such | Advocate Prashant Surve 703-A Wing, D.N. Nagar, Deep Society, |
| Interest (Enforcement) Rules, 2002 on 26.02.2024 . | utioned not to deal | Debtor No.3 | diligent search. Any person having | claim will be deemed to exist. Schedule | J.P. Road, Andheri (W), Mumbai - 53. |
| The Borrower(s) in particular and the public in general is hereby cau with the property and any dealings with the property will be subject | ct to the charge of | Sir, IN THE HIGH COURT OF JUDICATURE AT BOMBAY IN INSOLVENCY PETITION | any claim and or objection may contact Adv J. P. Tripathi at | (Description of the said Property) | |
| INDIABULLS HOUSING FINANCE LIMITED for an amount of (Rupees Six Lakh Sixty Two Thousand One Hundred Sixty | Rs. 6,62,168.86/- | NO.20 OF 2023 | Andheri Metropolitan Magistrate | ALL that piece or parcel of land admeasuring about 92.81 square meters or thereabout, bearing | PUBLIC NOTICE |
| Eighty Six Only) as on 08.12.2023 and interest thereon. | | Re: Tushar Mehta & Drs Debtors | Court, 3rd Floor, Advocate Bar Room, Andheri East, Mumbai- | Cadastral Survey No. 398 of Matunga Division in the Registration District and Sub-District of Mumbai together with structures standing thereon, situate, lying and being at Sheikh Misry | Through this notice, the |
| The Borrowers' attention is invited to provisions of Sub-Section (8) o Act in respect of time available, to redeem the Secured Assets. | of Section 13 of the | Exparte : Paavan Vikram SahjwaniPetitioning Creditor | 400053 within 15 days. No claims | Road, Wadala (East), Mumbai and bounded as follows that is to say: | concerned and general public at |
| DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERT | TY | 1. Take Notice that the Petitioning Creditor above named has lodged the above | and objection will be entertained | On or towards the North by : M.G.Green Society | large are hereby informed that |
| FLAT NO.418 ADMEASURING 13.29 SQ. MTRS., CARPET AREA | | Insolvency Petition in the Insolvency Registrar's Office, for an Order of adjudication against you, for costs and other reliefs. | thereafter. Sd/- | On or towards the South by : Mistry Park Society | Devang Dhruva, with last known |
| BUILDING NO. G5, IN THE COMPLEX KNOWN AS "XRBIA VANC CONSTRUCTED UPON LAND BEARING SY. NO. 24/1, 24/3, 2 | | The above Petition is stated for hearing before the Hon'ble Judge taking Insolvency | Adv J. P. Tripathi | On or towards the East by : S.M/D Road On or towards the West by : Baya Park | address at C/203 Jeevan Asha CHS Ltd., MG Cross Road No. |
| 24/13, 25/3/B SITUATED IN VILLAGE KHADYACHAPADA, T/ | | matters in High Court on 19th day of March 2024, on which day, you may remain | Advocate High court | Dated this 01st day of March, 2024 | 4, Behind Patel Nagar, |
| RAIGAD-410101, MAHARASHTRA. | | present in person of through an Advocate if you so desire. 3. This Extract of Insolvency Petition is published pursuant to Court's order dated 06th | | Ashish Mashru | Kandivali (W), Mumbai-400067, |
| Date : 26.02.2024 Au Place : RAIGAD INDIABULLS HOUSING FI | | February 2024, passed by the Hon'ble Insolvency Judge taking Insolvency matters. | PUBLIC NOTICE NOTICE IS HEREBY GIVEN THAT VIGRA | (Advocate) Lawrence & Mayo House, 1st Floor, 276, Dr. D. N. Road, Fort, Mumbai - 400001. | who was an employee of Nishith Desai Associates ("NDA"), has |
| Flace . NAIGAD INDIADOLLO NOOSING I I | | 4. The copies of the Petition and the Affidavit in Support thereof, can be collected from | Financial Services Private Limited (CIN: | Lawience & Mayo House, 1st Floor, 270, Dr. D. N. Road, Fort, Multibal - 400001. | been terminated from |
| | CR. 31 (Mazgaon) | the Learned Advocate for the Petitioning Creditor, from her office at the following address : | U65910KA1993PTC014181), a company | | employment. |
| IN THE 31" CITY CIVIL COURT AT MAZGAON, MUMB | | Miss Kavita S. Lalwani | deemed to be registered under the Companies Act, 2013, having its registered | IN THE HIGH COURT OF JUDICATURE AT MADRAS A.No. 6688 of 2023 in E.P. filing No. 117806of 2023. | General public is hereby |
| COMMERCIAL SUIT NO. 1222 OF 2021 (UNDER ORDER V, RULE 20 (1A) OF CIVIL | | 147, Temple Bar Building, 2nd Floor, above khyber, Restaurant, M.G. Road Fort, | office at 91, 5th Cross Malleswaram, | Dr. R. PALANI | cautioned that he had and has no authority of whatsoever |
| PROCEDURE CODE FOR PAPER PUBLICATIONS) |) | Kalaghoda Mumbai- 400023. | Bangalore - 560 003 and the shareholders | S/o. Late. Rathinam, III Floor, Meenakshi Apartments, | nature to transact any business |
| Plaint lodged on : 22/01/2021 | | Dated this 27th day of February 2024 | whereof are Mr. Anil V. Pillai, Mr. Sunil V. Pillai, Mr. Sushil V. Pillai and Mrs. Sunita | P.S. Sivasamy Salai, Mylapore, Chennai – 600004Petitioner | on behalf of Nishith Desai |
| Plaint admitted on: 22/09/2021 Under Order v, Rule 2 | | INSOLVENCY REGISTRAR | Kumar and directors whereof are Mr. Sunil V. | GOPAL KRISHAN RATHI | Associates or its affiliates. General public is alerted, not to |
| Of Code of Civil Procedure, 1908 r/w section 16 of the Commercial Courts Act, 2015. | | Ms M. R. PARKAR INSOLVENCY REGISTRAR HIGH COURT , BOMBAY | Pillai and Mrs. Swarna S. Pillai (the "Owner"), is the member of Rajniketan Co-operative | Redstone House, No.22, 5th Gulmohor Road, Swami Samarth Ramdass Marg, | enter any transaction or deal |
| RULE 51 | | | Housing Society Limited ("Society"), and is | JVPD Scheme, Andheri West, MumbaiRespondent | with Devang Dhruva on behalf |
| SUMMONS to answer Plaint Under section 27, 0. V. r. 1,5,7 | | EXPO GAS CONTAINERS LIMITED | holding the undermentioned shares and the undermentioned loan stock bond, and is the | To Gopal Krishan Bathi | of Nishith Desai Associates or its affiliates. To our knowledge, |
| And 8 and 0. VIII, r. 9 of Code of Civil Procedure IDBI BANK) | | CIN: L40200MH1982PLC027837 | owner and seized and possessed of, and | Redstone House, No.22, 5th Gulmohor Road, | no power of attorney was |
| A body corporate established under industrial) Development Bank of India Act, 1964 and having its) | | Regd. Office: Expo House, 150, Sheriff Devji Street, Mumbai - 400 003 Phone: 022-61319606 Website: www.expogas.com | well and sufficiently entitled to the | Swami Samarth Ramdass Marg, JVPD Scheme, Andheri West, Mumbai. | granted to Mr. Devang Dhruva |
| Registered Office at IDBI Tower, WTC Complex,) | | Email: compliance@expogas.com | undermentioned flat and car parking space. The Owner has agreed to sell, transfer, | Sir, SUB: Private Notice – Reg. | and if any found to be granted, stands cancelled. If any power |
| Cuffe Parade, Mumbai 400 005, amongst its other) Branches a branch office known s Central) | | NOTICE | assign, assure and convey to our client, the | The above named petitioner has filed A. No. 6688/2023 in E.P. Filing No. | of attorney/authority is |
| Processing Unit at Elemach Building, 1st Floor, | | EXTRA-ORDINARY GENERAL MEETING OF THE COMPANY This is to inform that the Extra-ordinary General Meeting (EGM) of the Members of Expo Gas | undermentioned shares, the undermentioned loan stock bond, the undermentioned flat | 117806/2023, to direct the Respondent/Judgment Debtor, to appear before this Hon'ble Court and do orally examined, so as to disclose what property or any other | presented to anyone, he/she should inform Nishith Desai |
| Plot no. 82783, Road No. 7, Street No. 15, MIDC,) Andheri East, Mumbai — 400 093 and) | | Containers Limited (the Company) will be convened on Friday, March 22, 2024 at 11.30 a.m. | and the undermentioned car parking space, | means are available with the respondent to satisfy the Award dated 21.07.2021 and to | Associates immediately. Any |
| Retail Collection & Recovery Department At Mittal Court, 2' Floor, "C" Wing,) | | through Video Conferencing (VC)/Other Audio Visual Means (OAVM), facility provided by the | and all rights, title, interest, benefits, | this effect, to produce such books or documents before this Hon'ble Court. | person dealing with him shall do |
| Nariman Point, Mumbai — 400 021. | | Central Depository Services (India) Limited (CDSL) in compliance with applicable provisions of the Companies Act.2013 (the Act) and Rules framed thereunder and the | advantages, etc. in respect thereof, clear, marketable and free from all encumbrances. | The above A. No. 6688/2023, came up for hearing on 20.02.2024, before the Hon'ble High Court of Madras. On the said date, after hearing, the submission made by the | so at his/her own risk and |
| Through its authorized officer Mr. Haresh Goheja) Plaintiff | | SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with | Any and all persons/entities including any | counsel for petitioner, the Hon'ble High Court was pleased to order notice to the above | responsibility. Nishith Desai Associates and its affiliates |
| Versus 1 Mr. Goverdhan Khimji Boricha) | | General Circular Nos. 14/2020, 17/2020, 20/2020, 02/2021, 19/2021, 21/2021 and | bank and/or financial institution having any right, title, claim, benefit, demand and/or | respondent by way of paper publication, returnable by 18.03.2024. Hence, the respondent is hereby called upon to take notice in the above matter and | shall not be responsible for the |
| 29/A, 44, Vrindavan Society, | | 02/2022 dated April 8, 2020, April 13, 2020, May 5, 2020, January 13, 2021, December 08, 2021, December 14, 2021, May 05, 2022, General Circular No. 11/2022 dated December | interest etc. against the Owner and/or its | enter his appearance in the said matter, either in person or through their counsel, on | unauthorised and unlawful action of Devang Dhruva in any |
| Thane West, Thane-400615) Also residing at Flat No. 204,) | | 28, 2022 and General Circular No.09/2023 dated September 25, 2023 respectively issued | directors and/or its shareholders and/or its key managerial personnel and/or against | the next date of hearing i.e., on 18.03.2024 at 10.30 am, before the Hon'ble High Court | manner. |
| 2" Floor, C Wing, Kavita CHS,) Kasar, Vadavali,) | | by the Ministry of Corporate Affairs (Collectively referred to as MCA Circulars) and Circulars dated May 12, 2020 & January 15, 2021 issued by the Securities and Exchange | and/or in respect of the undermentioned | at Madras, failing which the matter will be decided in your absence. M/s. McGAN LAW FIRM | Nishith Desai Associates |
| Ghodbunder Road, Thane-400 615 | | Board of India (SEBI Circulars) to transact the businesses as set out in the Notice | shares and/or the undermentioned loan stock | No.14, Lalithapuram Street, Royapettah, Chennai – 600014. | 93 B, Mittal Court, Nariman |
| 2. Mrs. Gauri Khimji Boricha) 29/A, 44, Vrindavan Society, | | convening the EGM. | bond and/or the undermentioned flat and/or the undermentioned car parking space and/ | Mob: 9944354407. Counsel for Petitioner | Point, Mumbai-400021, India |
| Thane West, Thane-400615) Also residing at Flat No. 204,) | | The Notice of the EGM and the Explanatory Statement is available on the website of the Company at <u>www.expogas.com</u> and on the websites of BSE Limited and CDSL viz. | or any other rights, title, interest etc. or any | | |
| 2nd Floor, C Wing, Kavita CHS, | | www.bseindia.com and https://www.evotingindia.com. | part thereof, including any right, title, claim, benefit, demand and/or interest, etc. by way | Branch Office: ICICI BANK LTD, Grou | Ind Floor, Ackruti Centre, MIDC, Near |
| Kasar, Vadavali,) Ghodbunder Road, Thane-400 615) | | Members can attend and participate in the EGM through the VC/OAVM facility only, the | of sale, exchange, let, lease, sub-lease, | Branch Office: ICICI BANK LTD, Grou Telephone Exchange, Opp Ackruti Star, PUBLIC NOTICE - TENDER CUM E-AUCTION FOR SALE | , Andheri East, Mumbai- 400093. |
| 3. Mr. Shivaji Maruti Shimilar) C-201, Kavita Housing Society,) | | details of which is provided by the Company in the Notice of the EGM. Members attending the EGM through VC/OAVM shall be counted for the purpose of reckoning the quorum | license, assignment, mortgage, inheritance, | | OF SECURED ASSET |
| Kasar Vadavali, G. B. Road, | | under Section 103 of the Act. | bequest, succession, gift, lien, charge, maintenance, easement, tenancy, sub- | [See proviso to rule 8(6)] Notice for sale of immovable asset | t |
| Thane West, Thane-400 615.)Defendants | | The Notice of the EGM has been sent electronically to those Members, on Wednesday, | tenancy, trust, occupation, possession, | E-Auction Sale Notice for Sale of Immovable Assets under the Securitisa | ation and Reconstruction of Financial |
| To, 1. Mr. Goverdhan Khimji Boricha | | February 28, 2024, whose e-mail addresses were registered with the Company/Registrar and Transfer Agents (the Registrar)/Depository Participants (the DPs). As per the SEBI | family arrangement/settlement, contracts, agreements, partnership, arrangement, | Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with proviso (Enforcement) Rules, 2002. | to Rule 8 (6) of the Security Interest |
| 2. Mrs. Gauri Khimji Boricha | | Circular, no physical copies of the Notice of the EGM shall be sent to any Member. | decree and/or order of any Court of Law, | Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrow | ver(s) and Guarantor(s) that the below |
| 4. Mr. Shivaji Maruti Shimilar | | E-VOTING | Tribunal, Authority and/or any other fora or otherwise of whatsoever nature, is/are hereby | described immovable property mortgaged/charged to the Secured Credito has been taken by the Authorised Officer of ICICI Bank Limited will be sold of | or, the physical possession of which |
| Abovenamed Defendants (As per order dated 10/01/2024 nd 31/01/2024 in presiding Court Room N | No. 31 Before H.H.J | In compliance with the provisions of Section 108 of the Act read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, Secretarial Standards on | required to make the same known in writing, | "Whatever there is" basis as per the brief particulars given hereunder; | A AS IS WHELE IS , AS IS WHAT IS", AND |
| Shn. V. S. Hingre) WHERE AS the abovenamed Plaintiff has filed Plaint relating to a commerci | and and a second s | General Meetings (SS-2) issued by the Institute of Company Secretaries of India and | along with supporting documentary evidence, | Sr. Name of Details of the Amount | Reserve Date and Date & |
| the Hon'ble Court against you and you are hereby summoned | | Regulation 44 of the Listing Regulations, Members have been provided with the facility to | to the undersigned at the address and the email ID mentioned below, within fifteen (15) | Co Borrowers/ with known | ng Price Time of Time of Earnest Property E-Auction |
| to file a Written Statement within 30 days of the service of the present summ fail to file the Written Statement within the said period of 30 days, you sha | all be allowed to file | cast their votes on all resolutions set forth in the Notice of the EGM using an electronic voting system (remote e-Voting). The Company has engaged the services of CDSL for | days from the date of the publication hereof, | Guarantors encumbrances, if any Loan Account No. | Money Inspection Deposit |
| Written Statement on such other day, as may be specified by the Hon'ble Cor recorded in writing and on payment of such costs as the court deems fit, bu | ourt, for reasons to be | providing facility for remote e-Voting, participation in the EGM through VC/OAVM and e- | failing which, any and all the rights, titles, claims, benefits, demands and/or interests | (A) (B) (C) (D) | (E) (F) (G) |
| later than 120 days from the date of service of summons. On expiry of one | hundred and twenty | Voting at the EGM. The voting rights of Members shall be in proportion to the equity shares held by them in the paid-up equity share capital of the Company as on Friday, March 15, | etc., if any, shall be deemed to have been | 1. Mrs. Reshma Talib Flat No. 102, Plot No. 13, 1st Rs. | Rs. March March |
| days from the date of service of publish summons, you shall be forfeited Written Statement and the Hon'ble Court shall not allow the Written State | mom the right to file | 2024 (cut-off date). | waived and abandoned, and the sale, transfer, | Shaikh (Borrower) Floor, S P Ashapura 39,79,073/ Mr. Talib Hamed Apartment, Village, (As on | 000/- From From |
| The Plaintiff, therefore pravs. | | The manner of remote e-Voting and e-Voting at the EGM by the Members holding shares in | assignment, assurance and conveyance of the undermentioned shares, undermentioned | Shaikh (Co-Borrower) Mamdapur, Neral, Karjat, February | Rs.1,21, 11.00 AM 11.00 AM |
| (a) That this Hon'ble Court be pleased to pass a decree directing the Defe | endant to jointly and | the dematerialized mode, physical mode and for Members who have not registered their email addresses is provided in the Notice of EGM. | loan stock bond, undermentioned flat and | Loan Account No- LBMUM00005197327 - 410201, Admeasuring An | 500/- to Onward. 02.00 Pm. |
| severally pay to the Plaintiff a sum of Rs.8,16,595/- (Rupees Eight Laki Five Hundred and Ninety Five Rupees only) together with intere | est @ 12.90% p.a. | The remote e-Voting commences on Tuesday, March 19, 2024 at 9.00 a.m. and ends on | undermentioned car parking space, and all rights, title, interest, benefits, advantages, | LBMUM00005214003 Area Of 636 Sq.ft Carpet Area | |
| compounded monthly from the date of filing till payment or realization a | | Thursday, March 21, 2024 at 5.00 p.m. (IST). Members may cast their votes electronically | etc. in respect thereof, will be completed in | 2. Mr. Paras Flat No. 207, 2nd Floor, A-Rs. | Flat March March |
| Claim being EXHIBIT- "N". (b) For Such other and further reliefs as the nature and circumstances of the | case may require. | during this period. The remote e-Voting shall be disabled by CDSL thereafter. Those Members, who shall be present in the EGM through VC/ OAVM facility and had not cast | favour of our client, without any reference to | Punamchand Surani Wing, Legacy Vrindavan, 97,54,888/ (Borrower) Mrs. Village-Gundge, Tal-Karjat, (As on | - No.207 11, 2024 27, 2024 Rs.19,21, From From |
| (c) For costs of the Suit. You are hereby summoned to appear in this Hon'ble Court in person, c | or by an advocate in | their votes on the resolutions through remote e-Voting and are otherwise not barred from | such claims, etc. THE SCHEDULE 500 (five hundred only) fully paid-up shares | Nanda Paras Surani Dist-Raigad, Maharashtra, January | 500/- 02.00 Pm 11:00 Am |
| order to answer all material questions relating to suit, or who shall be ac | companied by some | doing so, shall be eligible to vote through e-Voting at the EGM. Once the vote on a | 500 (five hundred only) fully paid-up shares of Rs.50/- (Rupees Fifty Only) each: (i) | (Co-Borrower) Loan Navi Mumbai- 410201. 18, 2024) Account No- Admeasuring an area of Flat | Rs. To Onward 1,92,150/- 05.00 Pm |
| person who is able to answer all such questions to answer abovenamed suit is fixed for the final disposal, you must produce all you witnesses | and you are hereby | resolution is cast by the Member, the Member shall not be allowed to change it subsequently. | bearing Nos.116 to 120 (both inclusive), | LBTNE00003913377 No.207 is 619 Sq Ft. Carpet Area. | 1,02,100/- |
| required to take notice that in default of your appearance, the suit determined in your absence and you will bring with you any document in | it will be heard and | The Members who have cast their votes by remote e-Voting prior to the EGM may also | evidenced by Share Certificate No.24 issued by the Society, and (ii) bearing Nos. 8011 to | Flat No. 208, 2nd Floor, A- Wing, Legacy Vrindavan, | Flat No.208 |
| power containing evidence relating to the merits of the Plaintiff's case | e or upon which you | attend/participate in the EGM through VC/ OAVM but shall not be entitled to cast their votes again | by the Society, and (ii) bearing Nos. 8011 to 8505 (both inclusive) evidenced by Share | Village-Gundge, Tal-Karjat, Dist- Raigad, Maharashtra, | Rs.19,21, |
| intend to rely in support of your case and in particular for the Pl documents:- | | votes again. The Members of the Company holding shares either in physical/demat form and who have not | Certificate Nos. 433 to 457 issued by the | Dist- Raigad, Maharashtra, Navi Mumbai-410201. | 500/- |
| Given under my hand and the seal of this Hon'ble Court. Dated this 06 2024 | 6th day of February, | registered/updated their e-mail addresses with the Company/Registrar and Transfer Agents | Society AND Loan Stock Bond No.31 for Rs.1,15,000/- (Rupees One Lakh Fifteen | Admeasuring an area of Flat No. 208 is 619 So Ft. | Rs. 1,92,150/- |
| | 1 | (the Registrar)/Depository Participants (the DPs) are requested to follow process for | Transieres (unhone one raint turgent | FIAT NO. 200 IS 019 SO FT. | and the second |

Sealer This 06th day of February, 2023 SEAL PRITESH BANSOD & ASSOCIATES



For Registrar, City Civil Court, Bombay

ered/updated their e-mail addresses with the Company/Registrar and Transfer Agents (the Registrar)/Depository Participants (the DPs) are requested to follow process for procuring user id and password and registration of e-mail ids for Remoting E-Voting for the resolutions, as set out in the Notice of the EGM: In case of any queries or issues regarding e-voting, Members may refer the Frequently Asked Questions (FAQs) and e-voting manual available at www.evotingindia.com, under help

Flat bearing No.23, admeasuring 4,655

| This 06° day of February, 2023 City Civil Court, PRITESH BANSOD & ASSOCIATES ADVOCATES FOR THE PLAINTIFF Address- 179, Perin Nariman Street, Office No. 24, Olympus Building, Fort, Mumbai-400 001, Advocate Code MAH/791/2001 Ph- 9850556599 Email- priteshbansodassociates@gmail.com | In case of any queries or issues regarding e-voting, Members may refer the Frequently Asked Questions (FAQs) and e-voting manual available at www.evotingindia.com, under help section or write an email to <u>helpdesk.evoting@cdslindia.com</u> or contact at 022-23058542/43. All grievances connected with the facility for voting by electronic means may be addressed | by the Rajniketan Co-operative Housing Society Limited, standing on the plot of land bearing Cadastral Survey No. 2/57 of | Sawant (Borrower) & Mrs. Neha Kishor Sawant (Co-Borrower) Loan A/c No. | Milan Chsi, Piot Nos.217 & Milan Chsi, Piot Nos.217 & 218, Sector 01, Ghansoli Node, And Navi Mumbai 400701. Admeasuring 144 sq.ft built-up area as per the agreement. | 78. 38,61,988/- (As on February 20, 2024) | Rs. 23,49, 000/- Rs. 2,34, 900/- | 12, 2024 From 11.00 AM to 02.00 Pm | 27, 2024 From 11.00 AM Onward. |
|--|--|--|--|--|--|--|---|--|
| NOTE: The next date in this suit is 18/04/2024. Please check the status and next/further date of this suit on the official website of the City Civil & Sessions Court, Greater Bombay. IN THE 31" BOMBAY CITY CIVIL COURT COMMERCIAL SUIT NO. 1222 OF 2021 IDBI Bank Plaintiff V/s. Mr. Goverdhan Khimji Boricha & Anr. | Wing, 25th Floor, Marathon Futurex, Mafatlal Mill Compounds, N M Joshi Marg, Lower Parel (East), Mumbai - 400013 or send an email to helpdesk.evoting@cdslindia.com or call 022-23058542/43. The result declared, along with the Scrutinizer's Report shall be placed on the Company's | parking space which can accommodate two big cars in the compound of the said building known as "Rajniketan Building". Dated this 1st day of March, 2024 Sd/- | Shikari (Borrower) Chetna Mahesh Shikari (Co-Borrower) Loan Account No- LBMUM00005114383 | Flat No 7, 2nd Fir Talpade Blocks U/n No 1261/1&3, Varangade Athale Pada, Boisar East, Palghar- 401501. (admeasuring An Area Of Admeasuring Area 51.09 Sq Meters (550 Sq Feet). | Rs. 27,20,336/- (As on February 20, 2024) | Rs. 11,95, 000/- Rs. 1,19, 500/- | March 13, 2024 From 02.00 Pm To 05.00 Pm | March 27, 2024 From 11.00 AM Onward. |
| Defendants WRIT OF SUMMONS FOR PAPER PUBLICATIONS Dated this 1st day of February, 2024 PRITESH BANSOD & ASSOCIATES ADVOCATES FOR THE PLAINTIFF 179, Perin Nariman Street, Olympus Building, 2 rd Floor, Office No.24, Fort, Mumbai-400001 Ph: 9850556599; 9011000398 Email: info.priteshbansodassociates@gmail.com | the share of the Company is listed. By Order of the Board of Directors For Expo Gas Containers Limited Sd/- Date : 28.02.2024 Preeti Sharma Place : Mumbai Company Secretary & Compliance Officer | Isha Kalwant Singh, IC Legal, Advocates and Solicitors, Unit Nos.1-12, Ground floor, Onlooker Building, Opp. Axis Bank, P. M. Road, Fort. Mumbai – 400 001. | Tiwari (Borrower) Mrs. Suneeta A Devi (Co Borrowers) LBMUM00004844596 | Flat No. 302, Wing-A, 3rd Floor, Building No. 04, Plot No. 1, Comfort Residency, Parashnath Garden Umroli East Thane, 1, Maharashtra, Palghar- 401404. Admeasuring An Area Of 33.66 Sq Mtrs Carpet Area | Rs. 13,71,064/- (As on February 20, 2024) | Rs. 10,20, <u>000/-</u> Rs. 1,02, 000/- | March 14, 2024 From 11.00 AM to 02.00 Pm | March 27, 2024 From 11.00 AM Onward. |
| | | | 6. Mrs. Priyanka Singh | Flat No 104 1 St Floor B Wing | Rs. | Rs. | March | March |

MUMBAI BUILDING REPAIR AND RECONSTRUCTION BOARD (A MHADA UNIT)



TENDER NOTICE

The Executive Engineer F-South Divn., Mumbai Building Repairs and Reconstruction Board, invite sealed tender in B-1 form (percentage rates) from eligible contractor's who are registered with MHADA/ M.C.G.M./ CIDCO/ PWD/ CPWD/ MIDC/ BPT/ MES/ Indian Railway or any Govt./ Semi Govt. organisation of appropriate Classesas shown in column No. 10 for repair works of cessed building as under.

| Sr. No. | Name of work | Amount put to tender in | 1% Earnest money in | Security Deposit 2% of Estimated cost in | Cost of Blank Tender in ₹ (including GST) | Date of issue of blank tender | Date & time of receipt of sealed tender | Time limit | Class of Contractor |
|------------|--|----------------------------|------------------------|--|--|---|---|---------------|------------------------|
| 1 | 2 | 3 | 4 | 5 | 6 | 7 | 8 | 9 | 10 |
| 1 | Repairs to Bldg., No. Raoji Sojpal No. 1 Zakeria Bunder Road, Sewree f/s Div. (M.L.C. Fund Work) | 4,98,039/- | 4980/- | 10000/- | 590.00 | 01/03/2024 To 07/03/2024 11.00 A.M. to 1.00 P.M. | 11/03/2024 To 12/03/2024 11.00 A.M. to 1.00 P.M. | 10 Months | 8th & above |
| 2 | Repairs to Bldg., No. Modern Bldg, no. 1 Zakeria Bunder Raod, sewree in F/s Div. (M.L.C. Work) | 7,33,234/- | 7332/- | 15000/- | 590.00 | 01/03/2024 To 07/03/2024 11.00 A.M. to 1.00 P.M. | 11/03/2024 To 12/03/2024 11.00 A.M. to 1.00 P.M. | 15 Months | 7th & above |
| 3 | Repairs to Bldg., No. Warden (edeanwala) bldg., No. 1 Warden Road, (Golanji Hill) in f/s Div. (M.L.C. Work) | 5,76,231/- | 57621- | 12000/- | 590.00 | 01/03/2024 To 07/03/2024 1.00 A.M. to 1.00 P.M. | 11/03/2024 To 12/03/2024 11.00 A.M. to 1.00 P.M. | 15 Months | 7th & above |

If the tenderer has quoted below the estimated rates, the Additional Security Deposit (performance security) shall be paid additionally by the Lowest bidder within 15 days after opening of Tender i.e. Financial bid The extension of time will not be given for the submission of Additional Security Deposit in any case.

If the lowest bidder i.e. L-1, fails to submit Additional Security Deposit within stipulated time i.e. within 15 days from opening of Financial bid then, if second lowest bidder i.e. L-2 agrees to execute the work on the rate less than that of rate quoted by L-1 then offer of second lowest bidder i.e. L-2 will be accepted. For more information please refer Detailed Tender notice. 2 Blank tender form shall be issued only on production of original or photo sate copies (duly attested) of latest valid registration, PAN card, pervious experience of similar nature of work

done.

- 3. The Contractors who are not registered in M.H.A D.A. should produce certified copy affidavit duly notarized that they are not black listed in Government or Semi. Government organisation at the time or submission of tender forms
- 4. Copy of Affidavit regarding completeness, correctness and truthfulness of documents submitted on Rs. 1007- Stamp paper before Executive Magistrate/Notary.
- 5. Earnest money, deposit shall be paid in the form of short terms deposit receipt for the period of the one year issued by the nationalised/schedule bank and endorsed in the name of Chief Accounts Officer , M.B.R.& R. Board, Mumbai.
- 6. The Blank Tender will be issued by the Executive Engineer F/S Divn., M. B. R. & R. Board, B.M.C. "F South" Office Annexed Bldg., Third Floor, Parel, Mumbai-400012, as per column No. 5 and All bids (Technical Envelop, & Financial Envelop) in One Sealed Envelop will be received in the same office within date & time prescribe in column No. 6. Sealed tender will be opened on 12/03/2024 if possible after 3.00 p.m. in the office of the Executive Engineer, F/S Div., M.B.R. & R. Board, Mumbai.

Bids from joint venture are not acceptable.

- It is necessary that, a contractor shall have a Civil Engineer having minimum five years experience similar type work and other supervising officer. The experience of the sub contractor and tools and plants owned by him will not be considered.
- 10
- Right to reject any one or all tender are reserved by the competent Authority. Tender called is based on SSR rate year 2020-21 wihtout GST.GST will be paid on accepted contract value. 11

12 Registration Certificate under GST is compulsory.

MHADA - Leading Housing Authority in the Nation **CPRO/A/285**

Sd/-Ex. Engineer / F-South Div. M. B. R. & R. Board, Mumbai

Date: March 01, 2024

Place: Mumbai

| | Shikari (Co-Borrower) Loan Account No- LBMUM00005114383 | Boisar East, Palghar- 401501. (admeasuring An Area Of Admeasuring Area 51.09 Sq Meters (550 Sq Feet). | February 20, 2024) | Rs. 1,19, 500/- | 02.00 Pm To 05.00 Pm | 11.00 AM Onward. |
|-----|---|--|--|--|---|--|
| 5. | Mrs. Pramod Shobha Tiwari (Borrower) Mrs. Suneeta A Devi (Co Borrowers) LBMUM00004844596 | Flat No. 302, Wing-A, 3rd Floor, Building No. 04, Plot No. 1, Comfort Residency, Parashnath Garden Umroli East Thane, 1, Maharashtra, Palghar- 401404. Admeasuring An Area Of 33.66 Sq Mtrs Carpet Area | Rs. 13,71,064/- (As on February 20, 2024) | Rs. 10,20, 000/- Rs. 1,02, 000/- | March 14, 2024 From 11.00 AM to 02.00 Pm | March 27, 2024 From 11.00 AM Onward. |
| 6. | Mrs. Priyanka Singh (Borrower) Mr. Sabhajeet Singh (Co-Borrower) Loan Account No- LBMUM00005477148 | Flat No 104 1 St Floor B Wing Bldg No 03 Sector No 08 Dream City Boisar East Maharashtra Bhoisar -401501 Admeasuring An Area Of 380 Sq Ft I.e. 35.31 Sq Mtr Build Up Area | Rs. 14,98,821/- (As on February 20, 2024) | Rs. 8,12, 000/- Rs. 81,200/- | March 14, 2024 From 02.00 Pm To 05.00 Pm | March 27, 2024 From 11.00 AM Onward. |
| 7. | Mr. David Sameer Kumar (Borrower) Mrs. Shubhangi Kumar (Co Borrowers) Loan Account No- LBMUM00002073622 | Flat No. 305, 3rd Floor, Building No.5, Sanghavi Golden City, Atgaon, Shahapur, New Survey No. 23, Thane- 421601 Admeasuring An Area Of 48.03 Sq Mtr Carpet Area. | Rs. 17,16,555/- (As on February 20, 2024) | Rs. 15,39, <u>000/-</u> Rs. 1,53, 900/- | March 15, 2024 From 11.00 AM to 02.00 Pm | March 27, 2024 From 11.00 AM Onward. |
| 8. | Mr. Umesh Hariram Mishra (Borrower) Mrs. Deepa Umesh Mishra (Co Borrowers) Loan Account No- LBMUM00004954434 | Flat No.206, 2nd Floor, A Wing "triveni Lotus" Bldg No 1 Type A1, Umroli East, Gut No.133, Palghar- 401404. Admeasuring An Area Of 237.24 Sq Feet | Rs. 11,96,976/- (As on February 20, 2024) | Rs. 7,87, 000/- Rs. 78,700/- | March 15, 2024 From 02.00 Pm To 05.00 Pm | March 27, 2024 From 11.00 AM Onward. |
| 9. | Sanjay Kumar Rnu Singh (Borrower) Shehlata Sanjay Singh (Co-Borrower) Loan Account No LBVRR00004926747 LBVRR00004814205 | Flat No 1004 10th A Wing Bldg No 7 Sunteck West World 2 Tivri , Naigaon East , 45 , Maharashtra , Thane - 401208 Admeasuring An Area Of Flat No.1004(36.48 Sq.mtr. Total Useable Area | Rs. 30,71,580/- (As on February 20, 2024) | Rs. 22,78, 000/- Rs. 2,27, 800/- | March 16, 2024 From 11.00 AM to 02.00 Pm | March 27, 2024 From 11.00 AM Onward. |
| 10. | Mr. Satish Shivraj Belure (Borrower) Mr. Shivraj B Belure (Co-Borrower) Loan Account No- LBMUM00002209242 | Flat No 302, 3rd Floor, Sundaram Apartment, Sundaram Chs Ltd, Chaudharri Compound, Kamatghar, Bhiwandi, Survey No 49/26, Maharashtra, Thane - 421302 Admeasuring Area Of 78.99 Sq Mtr | Rs. 25,43,674/- (As on February 20, 2024) | Rs. 26,65, 000/- Rs. 2,66, 500/- | March 16, 2024 From 02.00 Pm To 05.00 Pm | March 27, 2024 From 11.00 AM Onward. |

Rs. 38,61,988/-

Rs. 23,49,

Carpet Area.

Shop No.4, Ground Floor, Sai

3. Mr. Kishor Sarjerao

The online auction will take place on the website of e-auction agency M/s NexXen Solutions Private Limited (URL Link-https://disposalhub.com). The Mortgagors/ noticee are given a last chance to pay the total dues with further interest till March 26, 2024 before 05:00 PM failing which, this secured asset will be sold as per schedule. The Prospective Bidder(s) must submit the Earnest Money Deposit (EMD) Demand Draft (DD) (Refer Column E) at ICICI Bank Limited, Level 3-5, 74 Techno Park, Opp SEEPZ Gate No. 02, Marol MIDC, Andheri East, Mumbai 400 093 on or before March 26, 2024 before 04:00 PM and thereafter they need to submit their offer through the above mentioned website only on or before March 26, 2024 before 05:00 PM along with scan image of Bank acknowledged DD towards proof of payment of EMD. Kindly note, in case prospective bidder(s) are unable to submit their offer through the website then signed copy of tender documents may be submitted at ICICI Bank Limited, Level 3-5, 74 Techno Park, Opp SEEPZ Gate No. 02, Marol MIDC, Andheri East, Mumbai 400 093 on or before March 26, 2024 before 05:00 PM. Earnest Money Deposit DD/PO should be from a Nationalised/ Scheduled Bank in favour of "ICICI Bank Limited" payable at Mumbai.

For any further clarifications with regards to inspection, terms and conditions of the e-auction or submission of tenders, kindly contact ICICI Bank Limited on 7304915594/8454089353

Please note that Marketing agencies 1. M/s NexXen Solutions Private Limited 2. Augeo Assets Managem Private Limited 3. Matex Net Pvt. Ltd., have also been engaged for facilitating the sale of this property. The Authorised Officer reserves the right to reject any or all the bids without furnishing any further reasons. For detailed terms and conditions of the sale, please visit www.icicibank.com/n4p4s

| Authorized Officer |
|--------------------|
| ICICI Bank Limited |

सांकेतिक कब्जा सूचना

शाखा कार्यालय : आयसीआयसीआय बँक लि., कार्यालय क्रमांक २०१-बी, २रा मजला, रोड क्र. १, ज्याअर्थी.

नेम्नस्वाक्षरीकार हे आयसीआयसीआय बँक लिमिटेडचे प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२, कलम १३ (१२) आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ सहवाचता नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून मागणी सूचना जारी करून खालील नमूद कर्जदारांस सूचनेतील नमूद रकमेची परतफेड सदर सूचना प्राप्तीच्या ६० दिवसांत करण्या सांगितले होते.

रकमेची परतफेड करण्यास कर्जदार असमर्थ ठरल्याने, कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी खाली वर्णन करण्यात आलेल्या मिळकतीचा सांकेतिक कब्जा त्याला/तिला प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून सदर ॲक्टच्या कलम १३(४) अंतर्गत सहवाचता सदर रूत्सच्या नियम ८ अन्वये खालील नमूद तारखेस घेतला आहे. विशेषत: कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे इशारा देण्यात येतो की, सदर मिळकतीशी कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मिळकतीशी करण्यात आलेला कोणताही व्यवहार हा **आयसीआयसीआय बँक लिमिटेडच्या** भाराअधीन राहील.

| अ. क्र. | कर्जदाराचे नाव/ कर्ज खाते क्रमांक | मिळकतीचे वर्णन/ सांकेतिक कब्जाची तारीख | मागणी सूचनेची तारीख/ मागणी सूचनेतील रक्कम (रू.) | शाखेचे नाव | | |
|--|--|---|---|---------------|--|--|
| ۶. | मे. महावीर लाईम इंडस्ट्रीज प्रतिनिधीत्व द्वारे त्यांचे प्रोप्रायटर श्री. विपूल अरविंद शाह आणि सौ. हेतल विपूल शाह सौ. कानकलता अरविंद शाह ६४३८०५५०१२११ | युनिट क्र. ११५, मॅग्नेट मॉल, इस्टर्न बिझनेस डिस्ट्रिक्ट स्थित येथे भाइप, धारक सी टी एस क्र. ३७२, ३७२/१-६५, गाव कांजूर, तालुका कुर्ला, एस वॉर्ड, एल बी एस मार्ग, मंगत्राम पेट्रोल पंप जवळ, भांडूप (पश्चिम), मुंबई ४०००७८/ फेब्रुवारी २६, २०२४ | रु. | मुंबई | | |
| वरील नमूद कर्जदार/हमीदारांस याद्वारे ३० दिवसांत रकमेचा भरणा करण्यास सूचना देण्यात येत आहे, अन्यथा गहाण मिळकती सिक्युग्रिटी इंटरेस्ट (एन्फ्रोसॅमेंट) रूत्स, २००२ च्या नियम ८ आणि ९ च्या तरत्दीं अंतर्गत सदर सूचना प्रकाशनाच्या ३० दिवसांच्या समाप्तीनंतर विकण्यात येतील. | | | | | | |
| दिनां | क : मार्च ०१, २०२४ | | प्राधिकृत | न अधिकारी | | |

स्थळ : महाराष्ट्र

कर्ज खाते क्रमांक-LBNMU0000336754

आयसीआयसीआय बँक लिमिटेड

\gg E - tender notice **MAHA**TRANSCO MSETCL invites online bids (E-Tender) from registered contractors/agencies on Mahatransco E-Tendering website https://srmetender.mahatransco.in for following works under EHV O&M Division, Kalwa, Sr. **Tender No** Estimated **Nature of Work** Download of tender No. documents Date Amount in Rs EE/EHV/O&M/DN/ Annual works contract for Tender Downloading Dates 1 Rs. KLW/ TENDER-15s/ 11,24,435.69 the work of cleaning and up-& time. From Dt. 01.03.24@ 2024-25 keeping services at various S/S, division office/Sub-10:00Hrs To Dt: 08.03.2024 Division office, colony up to 10:00 Hrs. premises of 220kV Temphar **Technical Opening: -**& 100kV Bhiwandi substation and cleaning of Dt.08.03.2024 at 11:00 hrs overhead and underground (Onwards if possible) water tank for 2024-25 against admin budget under **Commercial Opening:-**EHV O&M Division Kalwa. Dt.08.03.2024 at 14:00 hrs (Onwards if possible) [RFX No. 7000030294] Tender fee:- Rs. 500+GST Contact Person : The Executive Engineer, Mob. No. 9930496231. For further details visit our Mahatransco E-Tendering website <u>https://srmetender</u> mahatransco.in

Note :- All eligible interested contractors are mandated to get enrolled on SRM E-Tender portal (New) - https://srmetender.mahatransco.in. EE, EHV (O&M) Dn., Kalwa

शाखा कार्यालयः आयसीआयसीआय बँक लिमिटेड, तळ मजला, आक्रुती सेंटर, एमआयडीसी, टेलिफोन एक्सचेंज जवळ, आक्रुती स्टारच्या समोर, अंधेरी पूर्व, मुंबई- ४०००९३ जाहीर सूचना – तारणमत्तेच्या दिक्रीसाठी निविदाई– लिलाव [नियम ८(६) चे तरतुदीकडे पहा] स्थावर मिळकतीच्या विक्रीकरिता सूचना सिक्युरीटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायूनान्शियल असेट्स अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट कायदा २००२ सह नियम ८(६) च्या तरतुदीनुसार स्थावर मालमत्तेचा ई–लिलाव विक्री सूचना. कर्जदाराचे / सह– काही असल्यास ज्ञात थकबाकी आरक्षित मालमत्तेच्या लिलाव मूल्य (₹) परीक्षणची तारीख कर्जदाराचे / बोजासह रक्कम आणि वेळ जामीनदाराचे नाव/ तारीख इसारा तारण मत्तेचा तपशील ₹ आणि वेळ अनांमत ठेव कर्ज खाते क्रमांक (जी) (डी) (ई) (ৰী (सी) (एफ) (ए) श्रीमती रेश्मा तालिब शेख फ्लॅट क्र. १०२, प्लॉट क्र. १३, १ ला (कर्जदाराचे), श्री तालिब हामेद शेख (सहू-कर्जुदाराचे), म्हाराष्ट्र, कर्जुत- ४१०२०१. मोजमापित ₹ ₹ मार्च मार्च ७, २०२४ सकाळी १२,१५, 8, 202 39.69. सकाळ 000/-0103/-११:०० ते दुपारी ०२:०० पर्यंत \$\$:00 (दि. फेब्रुवारी ₹ कर्ज खाते क्रमांक क्षेत्र ६३६ चौरस फूट चटई क्षेत्र पासून १,२१, ५००/-20, 2028 _BMUM00005197327 _BMUM00005214003 पर्यंत) फ्लॅट क्र. २०७, दुसरा मजला, ए–विंग, लेगसी वृंदावन, गाव–गुंडगे, ताल–कर्जत, जिल्हा–रायगड़, महाराष्ट्र, नवी मुंबई– ४१०२०१. मोजमापित क्षेत्र फ्लॅट क्रमांकृ फ्लॅट क्र. श्री पारस पुनमचंद सुराणी (कर्जदाराचे), .लट ब्रे. २०७ ₹ १९,२१ <u>५००</u>/-₹ मार्च मार्च ११, २०२४ दुपारी ०२:०० तूे ७, २०२४ सकाळी ९७,५४, श्रीमती नंदा पार्स सुराणी 1111-(सह–कर्जदाराचे), कर्ज खाते क्रमांक-\$ 8:00 ₹१,९२, १५०/-(दि. फेब्रुवारी २०७ चे क्षेत्रफळ ६१९ चौरस फूट चटई क्षेत्र संध्याकार्ळ पासून १८, २०२४ ०५:०० पर्यंत LBTNE00003913377 फ्लॅट क्र. २०८, दुसरा मजला, ए-विंग, लेगसी वृंदावन, गाव–गुंडगे, ता–कर्जत, जिल्हा– रायगड, महाराष्ट्र, नवी मुंबई– ४१०२०१. फ्लॅट क्रमांक २०८ च फ्लॅट क्र पर्यंत) २०८ ₹१९२१ ५००/-₹१,९२, १५०/-फुळ मोजताना ६१९ चौ.फूट आहे. कार्पेट एरिया. दुकान क्रमांक ४, तळमजला, साई मिलन, सी.एच.एस.एल., प्लॉट क्रमांक २१७ आणि २१८, सेक्टर ०१, घणसोली नोड, आणि नवी मुंबई ४००७०१. मोजमापित क्षेत्र करारानुसार १४४ चौरस फूट बिल्ट–अप श्री किशोर सर्जेराव सावंत ₹ मार्च मार्च (कर्जदाराचे), व श्रीमती नेहा किशोर १२, २०२४ सकाळी 23,88 19, 2028 36.58. सकाळी 966/-000/-११:०० ते दुपारी ०२:०० सावंत (सह-कर्जदाराचे) \$ 8:00 (दि. फेब्रुवारी

₹

8505.05

२,३४,

पासून

AICICI PRIDENTIAL T MUTUAL FUND

ICICI Prudential Asset Management Company Limited Corporate Identity Number: U99999DL1993PLC054135

Registered Office: 12th Floor, Narain Manzil, 23, Barakhamba Road, New Delhi - 110 001. Corporate Office: ONE BKC, A - Wing, 13th Floor, Bandra-Kurla Complex, Bandra (East), Mumbai - 400 051; Tel.: +91 22 2652 5000, Fax: +91 22 2652 8100,

Website: www.icicipruamc.com, Email id: enquiry@icicipruamc.com Central Service Office: 2nd Floor, Block B-2, Nirlon Knowledge Park, Western Express Highway, Goregaon (E), Mumbai - 400 063. Tel.: 022 2685 2000 Fax: 022 26868313

Notice to the Investors/Unit holders of ICICI Prudential Multi-Asset Fund and ICICI Prudential Equity-Arbitrage Fund (the Schemes)

Notice is hereby given that ICICI Prudential Trust Limited, Trustee to ICICI Prudential Mutual Fund has approved the following distribution under Income Distribution cum capital withdrawal option (IDCW option) of the Schemes, subject to availability of distributable surplus on the record date i.e. on March 5, 2024*:

| Quantum of IDCW (₹ per unit) (Face value of ₹ 10/- each) ^{\$#} | NAV as on February 28, 2024 (₹ Per unit) |
|---|--|
| | |
| 0.1600 | 30.2891 |
| 0.1600 | 48.4353 |
| nd | |
| 0.0500 | 14.5580 |
| 0.0500 | 16.4206 |
| | (₹ per unit) (Face value of ₹ 10/- each) ^{\$#} 0.1600 0.1600 nd 0.0500 |

\$ The distribution will be subject to the availability of distributable surplus and may be lower depending upon the extent of distributable surplus available on the record date under the IDCW option of the Schemes.

Subject to deduction of applicable statutory levy, if any

or the immediately following Business Day, if that day is a Non – Business Day.

The distribution with respect to IDCW will be done to all the unit holders/beneficial owners whose names appear in the register of unit holders/Statement of beneficial owners maintained by the Depositories, as applicable under the IDCW option of the Schemes, at the close of business hours on the record date.

It should be noted that pursuant to payment of IDCW, the NAV of the IDCW option of the Schemes would fall to the extent of payout and statutory levy (if applicable).

| | For ICICI Prudential Asset Management Company Limited | | | | |
|--|---|--|--|--|--|
| Place: Mumbai | Sd/- | | | | |
| Date : February 29, 2024 | Authorised Signatory | | | | |
| No. 001/03/2024 | | | | | |
| To know more, call 1800 222 999/1800 200 6666 or visit <u>www.icicipruamc.com</u> | | | | | |
| Investors are requested to periodically review and update their KYC details along with their mobile number and email id. | | | | | |
| To increase awareness | about Mutual Funds, we regularly conduct Investor Awareness | | | | |

Programs across the country. To know more about it, please visit https://www.icicipruamc.com or visit AMFI's website https://www.amfiindia.com

Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.

| त बैंक O Union ऑफ इंडिया सरसर सा ज्यान | Bank of India err et letia Uncertairing | विभागीय कार्यालय, मुंबई–बोरिवली मजला, रूप नगर सीएचएसएल, अपस्टेअर स्कोडा कार शोरूम, पीव्हीआर मिलाप थिएटर समोर, नमाहा हॉस्पिटलजवळ, एस. व्ही. रोड, कांदिवली पश्चिम, मुंबई-४०००६७ |
|--|---|---|
| | वाहनांचा यार्ड वि | लेलाव |
| | | ई द्वारा लिलाव करण्यात येणाऱ्या खालील उल्लेखित प्रस्तावीत ांकडून प्रस्ताव मागवीत आहेत. |
| | | |

यूनियन

यार्ड लिलावा

| अनु क्र. | कर्जदाराचे नाव | वाहन मॉडेल/ नोंदणी क्र./ नोंदणी वर्ष | राखीव किंमत | शाखा नाव/खाते क्रमांक/आयएफएससी कोड/ संपर्क तपशिल |
|-------------|--|---|----------------|---|
| 8 | भक्ती संकेत ठक्कर | टाटा टिगोर सीएनजी एक्सझेड (पेट्रोल/सीएनजी)/एमएच४७बीबी७५१३ /२०२२ | ५.३० | आय.सी. कॉलनी/०४२९२१९८००५००० /युबीआयएन०९०४२९५/श्री. सत्यें ९०८२१६५३०३ |
| २ | दिया दूर्स अँड ट्रॅव्हल्स | मारुती एर्टिगा/एमएच४७एन४८५०/२०१८ | २.२० | भायंदर पूर्व/०४५५२१९८००५००० /युबीआयएन०९०४५५४/श्रीम. दक्षा तलाविय ९९६७९७७४९८ |
| æ | सदगुरु दूर्स अँड ट्रॅव्हल्स | ह्युदांई एक्सेंट/एमएच०१सीआर२४६२/ २०१७ | १.१५ | भायंदर पूर्व/०४५५२१९८००५००० /युबीआयएन०९०४५५४/श्रीम. दक्षा तलाविय ९९६७९७७४९८ |
| 8 | श्री नवनाथ टूर्स अँड ट्रॅव्हल्स | ह्युदांई एक्सेंट प्राईम/एमएच०४ एचवाय८९५७/२०१७ | 0.97 | मिरा रोड/५८२५०१९८००५००० /युबीआयएन०५५८२५७/थ्री. अभिनव अवस्थ ९६५०६४९१०६ |
| ų | एस. एम. असोसिएशन टूर्स अँड ट्रॅव्हल्स | मारुती वॅगन आर (पेट्रोल/सीएनजी)/ एमएच४८एफ५००६/२०१७ | 0.64 | मिरा रोड/७६८६०१९८००५००० /युबीआयएन०५७६८६७/श्रीम. अर्पित ७००७३८८२९६ |
| ઘ | तिवारी टूर्स अँड ट्रॅव्हल्स | ह्युदांई एक्सेंट/एमएच४८एफ४७६५/२०२० | ०.८५ | भायंदर पूर्व/०४५५२९९८००५००० /युबीआयएन०९०४५५४/श्रीम. दक्षा तलाविय ९९६७९७७४९८ |
| હ | भगवती टूर्स अँड ट्रॅव्हल्स | मारुती वॅगन आर/एमएच४८ एफ४८३४/२०१७ | ०.८१ | भायंदर पूर्व/०४५५२९९८००५००० /युबीआयएन०९०४५५४/श्रीम. दक्षा तलाविय ९९६७९७७४९८ |
| ٢ | विश्वकर्मा टूर्स अँड ट्रॅव्हल्स | मारुती वॅगन आर (पेट्रोल/सीएनजी)/ एमएच४७एन३५७३/२०१६ | ०.७२ | मिरा रोड/७६८६०१९८००५००० /युबीआयएन०५७६८६७/श्रीम. अर्पित ७००७३८८२९६ |
| ٩ | सोहम दूर्स अँड ट्रॅव्हल्स | ह्युदांई एक्सेंट/एमएच०३सीएच२२५०/ २०१६ | ०.७२ | मिरा रोड/५८२५०१९८००५००० /युबीआयएन०५५८२५७/थ्री. अभिनव अवस्थ ९६५०६४९१०६ |
| १० | आय. के. टूर्स अँड ट्रॅव्हल्स | होंडा अमेझ/ एमएच४८एफ४६९०/२०१७ | ૦.५५ | भायंदर पूर्व/०४५५२१९८००५००० /युबीआयएन०९०४५५४/श्रीम. दक्षा तलाविय ९९६७९७७४९८ |
| ११ | आर्यन टूर्स अँड ट्रॅव्हल्स | मारुती एर्टिगा व्हीडीआय (डिझेल)/ एमएच०१सीआर ०२४३/२०१६ | ०.५२ | मिरा रोड/७६८६०१९८००५००० /युबीआयएन०५७६८६७/श्रीम. अर्पित ७००७३८८२९६ |
| १२ | सर्वज्ञ दूर्स अँड ट्रॅव्हल्स | मारुती रिटझ् एलडीआय (डिझेल)/ एमएच०४एचएन१५४९/२०१६ | ०.५२ | भायंदर पश्चिम/३९२८०१९८००५००० /युबीआयएन०५३९२८७/श्रीम. अफरीन शेर ९८१९९११४४७ |
| १३ | श्रेया दूर्स अँड ट्रॅव्हल्स | शेवरलेट बीट/एमएच४८ एफ४७९९/ २०१७ | ૦.૪५ | भायंदर पूर्व/०४५५२१९८००५००० /युबीआयएन०९०४५५४/श्रीम. दक्षा तलाविय ९९६७९७७४९८ |
| १४ | संतोष गिरीलाल यादव | बजाज ऑटो रिक्षा/एमएच०२ एफबी१०१४/२०१८ | 0.84 | भायंदर पूर्व/०४५५२१९८००५००० /युबीआयएन०९०४५५४/श्रीम. दक्षा तलाविय ९९६७९७७४९८ |
| १५ | दिशा टूर्स अँड ट्रॅव्हल्स | मारुती वॅगन आर/ एमएच४७एन ३९७१/ २०१६ | 0.84 | मिरा रोड/५८२५०१९८००५००० /युबीआयएन०५५८२५७/थ्री. अभिनव अवस्थ ९६५०६४९१०६ |
| १६ | संतोष गुलाबचंद हलवाई | बजाज ऑटो/एमएच०४जेक्यू१३२७/ २०१८ | ०.४५ | मिरा रोड/५८२५०१९८००५००० /युबीआयएन०५५८२५७/थ्री. अभिनव अवस्थ ९६५०६४९१०६ |
| १७ | रहमत अब्दुल समद शेख | बजाज ऑटो सीएनजी/आरई कॉम्प/एमएच०४जेक्यू६७३७/२०१८ | ०.४२ | भायंदर पश्चिम/३९२८०१९८००५००० /युबीआयएन०५३९२८७/श्रीम. अफरीन शेर ९८१९११४४७७ |
| १८ | उमाकांत विश्वनाथ चव्हाण | पियाजिओ एपीई सिटी/एमएच०४ जेएच९६७३/ २०१८ | ૦.રૂપ્ | मिरा रोड/५८२५०१९८००५००० /युबीआयएन०५५८२५७/श्री. अभिनव अवस्थ ९६५०६४९१०६ |
| १९ | एन. के. टूर्स अँड ट्रॅव्हल्स | ह्युदांई एक्सेंट/एमएच४८एफ४६८१/ २०१७ | ०.१६ | भायंदर पूर्व/०४५५२१९८००५००० /युबीआयएन०९०४५५४/श्रीम. दक्षा तलाविय ९९६७९७७४९८ |
| २० | नारायण रामचंद्र राणे | पियाजिओ एपीई सिटी/एमएच०४जेएच ५४७४/२०१८ | ०.११ | मिरा रोड/५८२५०१९८००५००० /युबीआयएन०५५८२५७/श्री. अभिनव अवस्थ ९६५०६४९१०६ |

फॉर्म क्र. INC-26 (कंपनी (इन्कॉर्पोरेशन) नियम, २०१४ च्या नियम ३० नुसारें) कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय महाराष्ट्र राज्यातून गुजरात राज्यात बदलण्यासाठी सार्वजनिक जाहिरात

प्रादेशिक संचालक, पश्चिम विभाग, महाराष्ट्र यांच्यापुढे कंपनी कायदा, २०१३ च्या कलम १३ च्या पोटकलम (४) आणि कलम (अ) आणि उप–नियम (५) च्या बाबतीत कंपनी (इन्कॉर्पोरेशन) नियम, २०१४ मधील नियम ३०

आणी

कंपनी कायदा, २०१३ च्या कलम १३ मधील उप–कलम (४) आणि कंपनी (इन्कॉर्पोरेशन) नियम, २०१४ च्या नियम ३० मधील खंड (अ) आणि उप–नियम (५) च्या बाबतीत या बाबतीत मे. Grindly Gases and Petrochemicals Private Limited, CIN: U99999MH1994PTC077445,

नोंदणीकृत कार्यालय असणे: १०/१२, डॉक्टर विल्सन स्ट्रीट, समोर. विल्सन हायस्कूल, ४था मजला, सिक्कानगर, बॉम्बे-400004, MH, IN PETITIONER याद्वारे सामान्य जनतेला सूचना देण्यात येत आहे की कंपनी कायदा, २०१३ च्या कलम १३ अन्वये केंद्र संरकार, प्रादेशिक संचालक कार्यालय, पश्चिम क्षेत्र, कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय, महाराष्ट्र यांच्याकडे अर्ज करण्याचा प्रस्ताव ठेवते. २४ फेब्रुवारी २०२४ रोजी झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत सदस्यांनी पारित केलेल्या विशेष ठरावाच्या संदर्भात कंपनीच्या मेमोरॅंडम ऑफ असोसिएशन मध्ये बदल, कंपनीला तिचे नोंदणीकृत कार्यालयाचे ठिकाण 'महाराष्ट्र राज्य' वरून ' मध्ये बदलता येईल. गुजरात राज्य, रजिस्ट्रार ऑफ कंपनीज, अहमदाबाद यांच्या अधिकार क्षेत्रात.

कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयाच्या प्रस्तावित बदलामुळे ज्यांचे हित प्रभावित होण्याची शक्यता आहे अशी कोणतीही व्यक्ती एकतर एमसीए-२१ पोर्टलवर (www.mca.gov.in) गुंतवणूकदार तक्रार फॉर्म दाखल करून किंवा वितरित करण्याचे कारण देऊ शकते किंवा पाठवू शकते. त्याच्या/तिच्या आक्षेपांचे नोंदणीकृत पोस्टाने समर्थन केलेल्या प्रतिज्ञापत्राद्वारे त्याच्या/तिच्या स्वारस्याचे स्वरूप आणि प्रादेशिक संचालकांच्या विरोधाचे कारण पत्त्यावर: एव्हरेस्ट ५वा मजला, १०० मरीन ड्राइव्ह, मुंबई-४००००२, महाराष्ट्र, १४ दिवसांच्या आत अर्जदार कंपनीला वर नमूद केलेल्या पत्त्यावर नोंदणीकृत कार्यालयात या नोटीसच्या प्रतसह प्रकाशित करण्याची तारीख.

च्या वतीने

ग्राइंडली गॅसेस अँड पेट्रोकेमिकल्स प्रायव्हेट लिमिटेड तारीख : 26/02/2024 मौलिक प्रकाश व्यास ठिकाण : मुंबई संचालक (DIN: 00612633)

| मुंबई येथील लघुवाद न्यायालयातील | |
|---|--------------|
| आर.ए.ई. अँड आर. वाद क्र. ८०१ सन २०२३ | |
| अशोक जेठमल संघवी |) |
| वय ५६ पेशा – व्यवसाय | ý |
| आतिष अशोक संघवी |) |
| वय ३६ पेशा - व्यवसाय |) |
| भागीदार – ए. के. डेव्हलपर्स |) |
| (भारतीय भागीदारी अधिनियम, १९३२ अंतर्गत |) |
| नोंदणीकृत भागीदारी संस्था), ज्यांचे कार्यालय आहे- |) |
| १ ला मजला, सी विंग, पुरुषोत्तम बिल्डिंग, |) |
| त्रिभुवन रोड, ड्रिमलॅंड सिनेमा जवळ, |) |
| क्रॉस लॅमिंग्टन रोड, मुंबई - ४०० ००४ |)वादी |
| विरुद्ध | |
| बॉम्बे बिझनेस कॉर्पोरेशन |) |
| बी-७/८, तळमजला, पुरुषोत्तम बिल्डिंग, |) |
| त्रिभुवन रोड, मुंबई - ४००००४ |) …प्रतिवादी |
| | |

उपरिनामित प्रतिवादी.

प्रती,

ज्याअर्थी, उपरिनामित वादींनी प्रतिवादी विरुद्ध वरील वाद दाखल करून त्यांत विनंती केली की प्रतिवादींना खोली क्र. बी-६, तळमजला, पुरुषोत्तम बिल्डिंग, त्रिभुवन रोड, मुंबई - ४००००४ असलेल्या वादग्रस्त जागेला सोडून रिकामे करून तिचा रिकामा व शांततापूर्ण कब्जा सुपूर्द करण्याचे आदेश आणि हुकूम द्यावेत आणि त्याचप्रमाणे रु. १,५३,५७८/- (द.म. रु. ११८९.१६६६६/- दराने ०१.०८.२०१६ पासून ३१.१२.२०२२ पर्यंत ७७ (सत्त्याहत्तर) महिन्यांसाठी भाडे थकबाकी असलेली) रकमेची वादींना प्रतिवादींनी देय असलेल्या थकबाकीच्या संबंधात पारित करावयाच्या थकीत भाडे आणि संमत वाढ यासह एकत्रितपणे कब्जाच्या वसुलीसाठी एका हुकूमासह वादाच्या सुनावणी आणि अंतिम निकालापर्यंत मासिक मोबदला प्रदान/जमा करण्यासाठी पुढील निर्देश आणि की, ह्या नामदार न्यायालयाने कृपा करून वादग्रस्त जागेच्या संबंधात प्रतिवादींनी देय असलेल्या दरम्यानच्या नफ्यासाठी एक चौकशीचे निर्देश द्यावेत आणि वादात विनंती केलेल्या अशा अन्य आणि पुढील अनुतोषांसाठी.

तुम्हाला याद्वारे समन्सच्या बजावणीपासून ३० दिवसांत तुमचे लेखी निवेदन सादर करण्यासाठी आणि . उपरिनामित वादींना उत्तर देण्यासाठी ४ मार्च, २०२४ रोजी दु. २.४५ वा. व्यक्तीशः किंवा रितसर निर्देश दिलेल्या व वादाशी संबंधित सर्व महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे देऊँ शकेल अशा प्राधिकृत वकिलामार्फत किंवा जी अशा सर्व प्रश्नांची उत्तरे देऊ शकेल अशा अन्य व्यक्तीसोबत न्यायालय खोली क्र. ७, २ रा मजला, ओल्ड बिल्डिंग, लघुवाद न्यायालय, एल.टी. मार्ग, मुंबई - ४००००२ येथील पीठासिन सन्माननीय न्यायाधिशांसमोर हजर होण्यासाठी समन्स बजावण्यांत येते आणि तुम्ही हजर होण्यासाठी निश्चित केलेल्या दिवशी वादाचा अंतिम निकाल दिला जाणार असल्याने तम्ही ज्यांच्या पराव्यांवर तमच्या बचावाच्य पुष्ठचर्थ विसंबून राह इच्छिता असे सर्व साक्षीदार आणि सर्व दस्तावेज त्या दिवशी सादर करण्याच्या तयारीत असावे आणि याद्वारे तुम्ही सूचना घेणे आवश्यक आहे की, वरील प्रमाणे लेखी निवेदन सादर करण्यांत किंवा त्या दिवशी हजर राहण्यांत तुम्ही कसूर केल्यास तुमच्या गैरहजेरीत वादावर सुनावणी होऊन निकाल दिला जाईल

तुम्हाला सदर वादाची प्रत ह्या न्यायालयाच्या न्यायालय खोली क्र. ७ मधून मिळू शकेल. न्यायालयाच्या शिक्क्याने ह्या २९ जानेवारी, २०२४ रोजी दिले प्रबंधक

एक्स्पो गॅस कंटेनर्स लिमिटेड

सीआयएनः एल४०२००एमएच१९८२पीएलसी०२७८३७ नोंदणीकृत कार्यालय : एक्सपो हाऊस, १५०, शेरिफ देवजी स्ट्रीट, मुंबई-४०० ००३. दरध्वनी: ०२२-६१३१९६०६ । वेबसाईट: www.expogas.com

ईमेलः compliance@expogas.com

सूचना कंपनीची विशेष सर्वसाधारण सभा

याद्वारे कळविण्यात येते की, एक्स्पो गॅस कंटेनर्स लिमिटेड (कंपनी) ची विशेष सर्वसाधारण सभा (ईजीएम) ाक्रवार, २२ मार्च, २०२४ रोजी स. ११.३० वा. ईजीएम निमंत्रणाच्या सचनेत मांडलेले कामका

| | LBNMU00003367549 | to all go late of | पर्यंत) | ९००/- | पयैत | |
|-----|--|--|--|---|--|---|
| 4. | शशिकांत महेश शिकारी (कर्जदाराचे), चेतना महेश शिकारी (सह–कर्जदाराचे), कर्ज खाते क्रमांक- LBMUM00005114383 | फ्लॅंट क्रमांक ७, दुसरा मजला, तळपदे ब्लॉक्स यू/एच क्रमांक १२६१/१ आणि ३, वरंगर्ड आठले पाडा, बोईसर पूर्व, पालघर– ४०१५०१. मोजमापित क्षेत्र ५१.०९ चौरस मीटर (५५० चौरस फूट) | ₹ २७,२०, ३३६/- (दि. फेब्रुवारी २०, २०२४ पर्यंत) | ₹ ११,९५ ०००/- ₹ १,१९, ५००/- | मार्च १३, २०२४ दुपारी ०२:०० ते संध्याकाळी ०५:०० पर्यंत | मार्च २७, २०२४ संकाळी ११:०० पासून |
| 5. | श्रीमती प्रमोद शोभा तिवारी (कर्जदाराचे), श्रीमती सुनीता ए देवी (सह–कर्जदाराचे), कर्ज खाते क्रमांक- LBMUM00004844596 | फ्लॅट क्रमांक ३०२, विंग-ए, तिसरा मजला, इमारत क्रमांक ०४, मुखंड क्रमांक १, कम्फर्ट रेसिडेन्सी, पारशनाथ गार्डन उमरोली पूर्व ठाणे, १, महाराष्ट्र, पालघर- ४०१४०४. मोजमापित क्षेत्र ३३.६६ चौरस मीटर चर्ट्ड क्षेत्र | ₹ १३,७१,०६४/- (दि. फेब्रुवारी २०, २०२४ पर्यंत) | ₹ १०,२०, ०००/- ₹ १,०२, ०००/- | मार्च १४, २०२४ सकाळी ११:०० ते दुपारी ०२:०० पर्यंत | मार्च २७, २०२४ सकाळी ११:०० पासून |
| 6. | श्रीमती प्रियंका सिंग (कर्जदाराचे), श्री सभाजीत सिंग (सह–कर्जदाराचे), कर्ज खाते क्रमांक- LBMUM00005477148 | फ्लॅट क्र. १०४, पहला मजला बी विंग बिल्हींग नंबर ०३ सेक्टर नंबर ०८ ड्रीम सिटी बोईसर पूर्व महाराष्ट्र भोईसर – ४०१५०१. मॉजमापित क्षेत्र ३८० चौरस फुट म्हणजे ३५.३१ चौरस मीटर बिल्ट अप एरिया | ₹ १४,९८,८२१/- (दि. फेब्रुवारी २०, २०२४ पर्यंत) | ₹ ८,१२, ०००/- ₹ ८१,२००/- | दुपारी ०२:०० ते संध्याकाळी | मार्च २७, २०२४ सकाळी ११:०० पासून |
| 7. | श्री डेव्हिड समीर कुमार (कर्जदाराचे), श्रीमती शुभागी कुमार (सह–कर्जदाराचे), कर्ज खाते क्रमांक- LBMUM00002073622 | फ्लॅट क्र. ३०५, तिसरा मजला, इमारत क्र. ५, संघवी गोल्डन सिटी, आटगाव, शहापुर, नवीन सब्हें क्र. २३, ठाणे– ४२१६०१. मोजमापित क्षेत्र ४८.०३ चौरस मीटर चटई क्षेत्र | ₹ १७,१६, ५५५/- (दि. फेब्रुवारी २०, २०२४ पर्यंत) | الا مر، ۲ مرد ۲ مرد ۲ مرد ۲ مرد ۲ مرد ۲ مرد | मार्च १५,२०२४ संकाळी ११:०० ते दपारी ०२:०० पयैत | मार्च २७, २०२४ सकाळी ११:०० पासून |
| 8. | श्री उमेश हरिराम मिश्रा (कर्जदाराचे), श्रीमती दीपा उमेश मिश्रा (सह–कर्जदाराचे), कर्ज खाते क्रमांक- LBMUM00004954434 | फ्लॅट क्र. २०६, दुसरा मजला, ए विंग ''त्रिवेणी लोटस'' बिल्हींग क्र. १ टाइप ए१, उमरोली पूर्व, गट क्र.१३३, पालघर– ४०१४०४. मोजमापित क्षेत्र २३७.२४ चौरस फूट | पयत) | ₹ 9,८9, 000/- ₹ 90,00/- | दुपारा ०२:०० ते संध्याकाळी | मार्च २७, २०२४ सकाळी ११:०० पासून |
| 9. | संजय कुमार आरनु सिंग (कर्जदाराचे), शहलता संजय सिंग (सह-कर्जदाराचे), कर्ज खाते क्रमांक- LBVRR00004926747 LBVRR00004814205 | फ्लॅट क्रमांक १००४ १० वी ए विंग इमारत क्रमांक ७ सनटेक वेस्ट वर्ल्ड २ तिवरी, नायगाव पूर्व, ४५, महाराष्ट्र, ठाणे – ४०१२०८. मोजमापित क्षेत्र फ्लट क्र. १००४ (३६.४८ चौ. मीटर, एकूण वापरण्यायोग्य) | ₹ ३०,७१. ५८०/- (दि. फेब्रुवारी २०, २०२४ पर्यंत) | ₹ २२,७८, ०००/- ₹ २,२७, ८००/- | मार्च १६, २०२४ सकाळी ११:०० ते दुपारी ०२:०० पर्यंत | मार्च २७, २०२४ सकाळी ११:०० पासून |
| 10. | श्री सतीश शिवराज बेलुरे (कर्जदाराचे), श्री शिवराज बी बेलुरे (सह-कर्जदाराचे), कर्ज खाते क्रमांक- LBMUM00002209242 | फ्लॅंट क्र. ३०२, तिसरा मजला, सुंदरम अपार्टमेंट, सुंदरम सी.एच.एस. लि., चौधरी कंपाउंड, कामतघर, भिवंडी, संवेक्षण क्रमांक ४९/२६, महाराष्ट्र, ठाणे– ४२१३०२. मोजमापित क्षेत्र ७८.९९ चौरस मीटर | ₹ २५,४३, ६७४/- (दि. फेब्रुवारी २०, २०२४ पर्यंत) | ¥ جونوب, مونوه/- کرونو, کرونو, | मार्च १६, २०२४ दुपारी ०२:०० ते संध्याकाळी ०५:०० पयैत | मार्च २७, २०२४ सकाळी ११:०० पासून |

ऑनलाईन लिलाव युआरएल लिंक- (https://disposalhub.com) मे. नेक्सझेन सोल्यूशन्स प्रायव्हेट **लिमिटेड** या ई-लिलाव एजन्सीच्या वेबसाईटवर आयोजित करण्यात येईल. तारणदार/नोटीसी यांना **दि. मार्च २६, २०२४** रोजी **संघ्याकाळी ०५.००** वाजणेपूर्वी एकूण थकबाकी आणि पुढील व्याजासह रक्कम परतफेड करण्याची संधी देण्यात येत आहे. अन्यथा सदर तारण मालमत्तावरील परिशिष्टाप्रमाणे विक्री करण्यात येईल.

संभाव्य बोलीदारांनी बयाणा रक्कम (ईएमडी) **आयसीआयसीआय बँक लिमिटेड, लेवल ३-५, ७४ टेक्नो पार्क, सीप्झ गेट क्रमांक** • **समोर, मरोल एमआयडीसी, अंधेरी पूर्व, मुंबई- ४०००९३** यांचेकडे डीमांड ड्राफ्ट (डीडी) (कॉलम ई पहा) **दि. मार्च २६, २०२४** रोजी **संध्याकाळी ०४.००** वाजणेपूर्वी सादर करावी आणि त्यानंतर त्यांनी त्यांचा प्रस्ताव फक्त वर नमूद वेबसाईटमार्फत **दि. मार्च २६, २०२४** रोजी **संघ्याकाळी ०५.००** वाजणेपूर्वी ईएमडीच्या पैसे भरल्याच्या पुराव्यासाठी बँक पोचसह – डीडीची स्कॅन केलेल्या ईमेजसह सादर करणे आवश्यक आहे. कृपया नोंद घ्यावी, जर संमाव्य बोलीदारांना वेबसाईटमार्फत त्यांचे प्रस्ताव सादर करणे शक्य नसल्यास, स्वाक्षरीकृत निविदा दस्तावेजाची प्रत आयसीआयसीआय बँक लिमिटेड, लेवल ३-५, ७४ टेक्नो पार्क, सीप्झ गेट क्रमांक ०२ समोर, मरोल एमआयडीसी, अंधेरी पूर्व, मुंबई- ४०००९३ येथे दि. मार्च २६, २०२४ रोजी संध्याकाळी ५.०० वाजणेपूर्वी सादर करता येतील. बयाणा रक्कम राष्ट्रीयकृत/वर्गीकृत बँकेकडील डीडी/पीओ ''आयसीआयसीआय बँक लिमिटेड '' यांच्या नावे मुंबई येथे देय सादर करावा.

पाहणीसंबंधित, ई–लिलावाच्या शर्ती व अटी किंवा निविदा सादर करण्याशी संबंधित कोणत्याही खुलाशाकरिता कृपया संपर्क **आयसीआयसीआय बँक लिमिटेडला ७३०४९१५५९४/ ८४५४०८९३५३** वर संपर्क करा.

ग्पया नोंद घ्यावी की मार्केटिंग एजन्सी **१. मे. नेक्सझेन सोल्यूशन्स प्रायव्हेट लिमिटेड, २. ऑजीओ ॲसेट मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड**, **३ . मॅटेक्स नेट प्रायव्हेट लिमिटेड**, यांनादेखील सदर मालमत्तेच्या विक्री सुविधेसाठी नेमण्यात आले आहे.

कोणतेही कारण न देता कोणतीही किंवा सर्व बोली स्विकारणे किंवा नाकारणेचा अधिकार प्राधिकृत अधिकाऱ्यांकडे राखीव आहे. विक्रीच्या विस्तृत शर्ती व अटींकरिता कृपया भेटा, https://www.icicibank.com/n4p4s.

दिनांक : २९.०२.२०२४

ठिकाणः मुंबई

प्राधिकृत अधिकारी

आयसीआयसीआय बँक लिमिटेड

- वाहनांचा यार्ड लिलाव **दिनांक: १८.०३.२०२४ (लिलाव वेळ स. ११.०० वा**. पासून). सर्व वाहनांचा इंधन प्रकार डिझेल/पेट्रोल– येलो बोर्ड आणि जे आहे जेथे आहे तत्वावर विक्री करण्यास प्रस्तावीत आहे.
- इअर- वाहनाच्या राखीव किंमतीच्या किमान १०% रक्कम वरील तक्त्यात नमूद खात्यामध्ये फंड ट्रान्सफरच्या एनईएफटी/आरटीजीएस द्वारे इच्छुक बोलीदारांनी वरील उल्लेखित ठिकाणावर वेळेत हजर राहणे आवश्यक आहे. प्रत्येक बोलीदारांच्या वाहनाच्या राखीव किंमतीच्या १०% किमान इअ (जर एकाच बोलीदाराला एकापेक्षा अधिक वाहनांची बोली करायची असल्यास त्यांनी प्रत्येकी त्यांनी प्रत्येक अतिरिक्त बोलीकरिता १०% इअर वेगवेगळी जमा करावी)
- वरील वाहने पार्क येथे (त्रिनिती एन्टएप्रायझेस, अनु क्र. १४५-१६४-१६८, हिस्सा क्र. १ आणि २, वॉल्टन हॉटेल, मुंबई अहमदाबाद हायवे, सासुपाडा नायगाव, वसई, जि. पालघर ४०१ २०८)
- यशस्वी बोलीदाराने पुढील कामकाजाच्या दिवसात अतिरिक्त १५% जमा करणे आवश्यक आहे आणि उर्वरित ७५% रक्कम १५ दिवसांत भरणा करायर्च आहे, अन्यथा भरलेली रक्कम (इअरसह) जप्त करण्यात येईल
- वाहने एकदा मंजुर झाल्यानंतर बोलीदार कोणत्याही कारणाने मागे घेवू शकत नाही.
- बँकेने पूर्व सूचनेशिवाय यार्ड लिलाव पुढे ढकलणे किंवा रद्द करण्याच्या अधिकार राखून ठेवला आहे.

रण्याकरीता कंपनी अधिनियम, २०१३ (अधिनियम) च्या प्रयोज्य तरतुदी आणि त्याअंतर्गत बनवलेले नियम आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ सहवाचत निगम व्यवहार मंत्रालयाने जारी केलेल्या अनुक्रमे ८ एप्रिल, २०२०, १३ एप्रिल, २०२०, ५ मे, २०२० १३ जानेवारी, २०२१, ०८ डिसेंबर, २०२१, १४ डिसेंबर, २०२१, ०५ मे, २०२२ दिनांकित जनरल सर्क्युलर क्र. १४/२०२०, १७/२०२०, २०/२०२०, ०२/२०२१, १९/२०२१, २१/२०२१ आणि ०२/२०२२, २८ डिसेंबर, २०२२ दिनांकित जनरल सर्क्युलर क्र. ११/२०२२ आणि २५ डिसेंबर, २०२३ दिनांकित जनरल सर्क्युलर क्र. ०९/२०२३ (एकत्रित उल्लेख एमसीए सर्क्युलर्स) आणि सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाने जारी केलेल्या १२ मे, २०२० व १५ जानेवारी, २०२१ दिनांकित सर्क्युलर्स (सेबी सर्क्युलर्स) च्या अनुपालनात सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हींसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) पुरवलेल्या व्हीडीओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/अदर ऑडिओ व्हीज्युअल मिन्स (ओएव्हीएम) सुविधेमार्फत होणार आहे.

ईजीएमची सूचना आणि स्पष्टीकरणात्मक निवेदन कंपनीची वेबसाईट <u>www.expogas.com</u> वर आणि बीएसई लिमिटेड व सीडीएसएलच्या वेबसाईटस म्हणजेच www.bseindia.com आणि वर <u>https://www.evotingindia.com</u> उपलब्ध आहे.

सभासद फक्त व्हीसी/ओएव्हीएम मार्फत ईजीएमला हजर राहून सहभागी होऊ शकतात, ज्यांचे तपशील कंपनीने ईजीएमच्या सूचनेत दिले आहेत. व्हीसी/ओएव्हीएममार्फत ईजीएमला हजर राहणाऱ्या सभसदांना अधिनिमाच्या कलम १०३ अंतर्गत गणपूर्तीसाठी मोजले जाईल.

ज्यांचे ई-मेल ॲड्रेसेस कंपनी/रजिस्ट्रार अँड ट्रान्स्फर एजंटस (रजिस्ट्रार/डिपॉझिटरी पार्टीसिपंटस (डीपीज) कडे नोंदवले असतील त्या सभासदांना बुधवार, २८ फेब्रुवारी, २०२४ रोजी इलेक्ट्रॉनिक पध्दतीने ईजीएमची सूचना पाठवली आहे. सेबी सर्क्युलरनुसार कोणत्याही सभासदाला ईजीएमच्या सूचनेच्या प्रत्यक्ष प्रती पाठवल्या जाणार नाहीत.

ई-व्होटींग

सही/ प्राधिकृत अधिकारी

युनियन बँक ऑफ इंडिया

दिनांकः २८.०२.२०२४

ठिकाणः मुंबई

अधिनियमाच्या कलम १०८ च्या तरतुदी सहवाचता कंपन्यांचे (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०११ चा नियम २०, इन्स्टिचुट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियाने जारी केलेली सर्वसाधारण सभावरील सेक्रेटरीयल स्टॅंडर्डस (एसएस-२) आणि लिस्टींग रेग्युलेशन्सच्या रेग्युलेशन ४४ च्या अनुपालनात सभासदांना एक इलेक्ट्रॉनिक व्होटींग सिस्टीम (रिमोट ई-व्होटींग) वापरून ईजीएमच्या सूचनेत मांडलेल्य सर्व ठरावांवर त्यांची मते देण्याची सुविधा पुरवली आहे. कंपनीने रिमोट ई-व्होटींग सुविधा पुरवण्यासाठी व्हीसी/ओएव्हीएम मार्फत ईजीएममध्ये सहभागी होण्यासाठी आणि ईजीएममध्ये ई-व्होटींगसाठी सुविध परवण्याकरीता सीडीएसएलची सेवा नियक्त केली आहे. सभासदांचे मतदान अधिकार शक्रवार. १५ मार्च २०२४ (कट-ऑफ डेट) रोजीस कंपनीच्या भरणा झालेल्या समभाग भांडवलात त्यांनी धारण केलेल्य समभागांच्या प्रमाणात असतील.

डिमटेरिअलाईज्ड स्वरूपात, प्रत्यक्ष स्वरूपात अणि ज्यांनी त्यांचे ई-मेल ॲड्रेसेस नोंदवले नाहीत अ सभासदांसाठी रिमोट ई-व्होटींग आणि ईजीएममध्ये ई-व्होटींगची पध्दत ईजीएमच्या सूचनेत दिलेली आहे. रिमोट ई-व्होटींगची सुरूवात मंगळवार, १९ मार्च, २०२४ रोजी स. ९.०० वा. होईल आणि गुरुवार, २१ मार्च, २०२४ रोजी सं. ५.०० वा. (भाप्रवे) संपेल. ह्या कालावधीत सभासद त्यांची मते इलेक्ट्रॉनिक पध्दतीने देऊ शकतील. त्यानंतर सीडीएसएल कडून रिमोट ई-व्होटींग निष्क्रीय केले जाईल व्हीसी/ओएव्हीएम सुविधेमार्फत ईजीएममध्ये हजर असलेल्या ज्या सभासदांनी रिमोट ई-व्होटींग मार्फत ठरावांवर त्यांची मते दिलेली नसतील आणि अन्यथा त्यांना तसे करण्यास प्रतिबंध केलेला नसेल ते ईजीएममध्ये ई-व्होटींग मार्फत मत देण्यास पात्र असतील. सभासदाने एकदा का ठरावावर मत दिले की, त्या सभासदाला त्यानंतर त्यात बदल करू दिला जाणार नाही.

ईजीएमच्या आधी ज्या सभासदांनी रिमोट ई-व्होटींगने त्यांची मते दिली असतील ते सुध्दा व्हीसी/ओएव्हीएम मार्फत ईजीएममध्ये हजर/सहभागी होऊ शकतात परंतु पुन्हा त्यांची मते देण्यास हक्कदार नसतील.

कंपनीचे जे सभासद एकतर प्रत्यक्ष/डिमॅट स्वरूपात शेअर्स धारण करत असतील आणि ज्यांनी त्यांचे ईमेल ॲड्रेसेस कंपनी/रजिस्ट्रार अँड ट्रान्स्फर एजंटस (रजिस्ट्रार)/डिपॉझिटरी पार्टीसिपंटस् (डीपीज) कडे नोंदवले/अद्ययावत केले नसतील त्यांनी ईजीएमच्या सूचनेत मांडलेल्या ठरावांकरिता रिमोट ई-व्होटींग साठी युजर आयडी व पासवर्ड प्राप्त करण्यासाठी आणि ईमेल आयडीज नोंदवण्यासाठी ईजीएमच्या सूचनेत मांडलेली प्रक्रिया अनुसरावीः

ई-व्होटींग बाबत कोणत्याही चौकशी किंवा समस्यांच्या बाबतीत, सभासद हेल्प सेक्शन खार्ल www.evotingindia.com येथे उपलब्ध फ्रीक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन्स (एफएक्युज) आणि ई-व्होटींग मॅन्युअल पाहू शकतात किंवा <u>helpdesk.evoting@cdslindia.com</u> वर लिहू शकतात किंवा ०२२-२३०५८७३८ आणि ०२२-२३०५८५४२/४३ वर संपर्क साधावा.

ईलेक्ट्रॉनिक माध्यमातून मतदान सुविधेशी संबंधित सर्व तक्रारी श्री. राकेश दळवी, मॅनेजर (सीडीएसएल) सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड, ए विंग, २५वा मजला, मॅरेथॉन फ्युचरेक्स, मफतलाल मील कंपाऊंड, एन.एम. जोशी मार्ग, लोअर परळ (पूर्व), मुंबई-४०० ०१३ येथे कराव्यात किंवा helpdesk.evoting@cdslindia.com वर एक ईमेल पाठवावा किंवा ०२२-२३०५८५४२/४३ वर कॉल

घोषित झालेले निकाल, तपासणी अधिकाऱ्यांच्या अहवाला सह कंपनीची वेबसाईट <u>www.expogas.com</u> वर आणि सीडीएसएलची वेबसाईट <u>https://www.evotingindia.com</u> वर ताबडतोब टाकले जातील. त्या बेळेस कंपनी निष्कर्षांना जेथे कंपनीचे शेअर्स सूचिबद्ध आहेत त्या बीएसई लिमिटेड कडे जातील.

| संचालक मंडळाच्या आदेशावरुन |
|-------------------------------------|
| एक्स्पो गॅस कंटेनर्स लिमिटेड साठी |
| सही/- |
| प्रिती शर्मा |
| कंपनी सेक्रेटरी आणि अनुपालन अधिकारी |